

मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, कोयना (विवयां) संकल्पचित्र मंडळ, पुणे हे कार्यालय व त्यांच्या अंतर्गत २ विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

### महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्र. मुदवा-२०२५/प्र.क्र.२३/जवि

नवीन प्रशासन इमारत, ६ वा मजला,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई — ४०० ०३२.

दिनांक : ०८.०४.२०२५

संदर्भ : १) शासन निर्णय क्र.मुदवा-सीओई २०२४/प्र.क्र.२६/जवि, दि.१९.०९.२०२४

२) मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई यांचे पत्र क्र.मुअ(वि)/जविप्र/  
मुदतवाढ/आ-१०/१६५, दि.३०.०१.२०२५

३) वित्त विभाग शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि. ०३.०३.२०२५

### शासन निर्णय :

मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, कोयना (विवयां) संकल्पचित्र मंडळ, पुणे हे कार्यालय व त्यांच्या अंतर्गत कार्यकारी अभियंता, कोयना (विवयां) संकल्पचित्र विभाग क्र.१, पुणे व कार्यकारी अभियंता, कोयना (विवयां) संकल्पचित्र विभाग क्र.२, पुणे या विभागीय नियत अस्थायी आस्थापनेवरील ७३ पदांना दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. (तपशील सोबतच्या प्रपत्रात दिलेला आहे)

२. या पदांवर होणारा आस्थापनेचा खर्च “मागणी क्र.आय-३, २८०१, वीज ०१, जलविद्युत निर्मिती, (००१) संचालन व प्रशासन (२०) अधीक्षक अभियंता, कोयना (विवयां) संकल्पचित्र मंडळ, पुणे (२०) (०१) कोयना धरण पायथा वीजगृह (डावा तीर) (कार्यक्रम) (२८०१ ५७६८)” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा व त्याखालील मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि. ०३.०३.२०२५ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०४०८१३२४५०१०२७ आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अजित पां.शिंदे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

सोबत:- विवरणपत्र.

प्रत विवरणपत्रासह अग्रेषित :-

१. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र राज्य १/२, मुंबई / नागपूर.
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य १/२, मुंबई / नागपूर.
३. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी
४. अवर सचिव (आ.पु.क), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

५. मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई.

यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत शासन निर्णयान्वये मंजूरी दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास तसेच या शासन निर्णयान्वये दिलेल्या मंजूरीचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष चूकीचा अर्थ लावून अन्य अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल. त्याचप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ देत असताना वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील सूचना/ अटीची पूर्तता होत असल्याबाबत खातरजमा करण्याबाबतची जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल.

६. अधीक्षक अभियंता, कोयना (विवयां) संकल्पचित्र मंडळ, पुणे. (५ प्रती).

७. अधीक्षक अभियंता, प्रकल्प तयारी व व्यवस्थापन कक्ष, पुणे

८. कार्यासन ,(पुनर्रचना) आ ,२/ १ अर्थ ,जलसंपदा विभाग,मंत्रालय , मुंबई

९. जलविद्युत कार्यासन संग्रहार्थ.

**शासन निर्णय क्र.मुदवा २०२५/प्र.क्र.२३/जवि., दि.०८.०४.२०२५ चे  
विवरणपत्र**

नियत अस्थायी आस्थापनेवरील मंजूर पदांचा तपशील  
(दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५)

अ.क्र.	पदनाम	अ.अ. कोयना (विवयां) संकल्पचित्र मंडळ पुणे	का.अ. कोयना (विवयां) संकल्पचित्र विभाग क्र.१, पुणे	का.अ. कोयना (विवयां) संकल्पचित्र विभाग क्र.२ पुणे	एकूण पदे
१.	अधीक्षक अभियंता	१	-	-	१
२.	सहा. अधीक्षक अभियंता	१	-	-	१
३.	कार्यकारी अभियंता	-	१	१	२
४.	उप अभियंता	१	४	४	९
५.	कनिष्ठ अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी २/शाखा अभियंता	४	४	४	१२
६.	आरेखक/सहा. आरेखक	१	१	१	३
७.	अनुरेखक	१	२	२	५
८.	अधीक्षक	१	-	-	१
९.	लघुलेखक(उच्चश्रेणी)	१	-	-	१
१०.	प्रथम लिपिक	१	-	-	१
११.	वरिष्ठ लिपिक	४	१	१	६
१२.	कनिष्ठ लिपिक/ लिपिक टंकलेखक/ टंकलेखक	८	५	५	१८
१३.	वाहन चालक	१	१	१	३
१४	दफ्तरी/नाईक	२	-	-	२
१५	शिपाई/सफाईगार/ स्वच्छक	३	२	२	७
१६	चौकीदार/पहारेकरी	१	-	-	१
		<b>३१</b>	<b>२१</b>	<b>२१</b>	<b>७३</b>

(अजित पां.शिंदे)  
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन